

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

National Stock Exchange of India Limited
"Exchange Plaza" 5th Floor, Plot No. C/I, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051

Scrip Code: 500295

Scrip Code: VEDL

Sub: Newspaper Advertisement- Postal Ballot Notice

Dear Sir/Madam,

In continuation to our letter no. VEDL/Sec./SE/24-25/288 dated March 03, 2025, and pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith the copies of the newspaper advertisement published today i.e. March 04, 2025, with regard to the completion of dispatch of Postal Ballot Notice in the following newspapers:

S. No.	Newspaper	Edition and Language
1.	Financial Express	All Editions in English Language
2.	Sakal	Mumbai in Marathi Language

The copies of the aforementioned newspaper advertisement are also made available on the website of the Company and can be accessed at www.vedantalimited.com

Request you to kindly take the above on record.

Thanking you,

Yours faithfully,
For Vedanta Limited

Prerna Halwasiya
Company Secretary and Compliance Officer
ACS: 20856

Enclosed: As above

VEDANTA LIMITED

REGISTERED OFFICE: Vedanta Limited, 1st Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India | T +91 22 6643 4500 | F +91 22 6643 4530
Email: comp.sect@vedanta.co.in | Website: www.vedantalimited.com

VEDANTA LIMITED

CIN: L13069MH1965PLC291394
 Regd. Office: 1st Floor, C Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai-400093, Maharashtra, India
 Phone: +91 22 6643 4500 | Fax: +91 22 6643 4530
 Email: compsec@vedantalimited.com | Website: www.vedantalimited.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") and General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read together with previous circulars issued by MCA in this regard ("MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/DP/2024/PD-2/PIC/2024/133 dated October 03, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") read together with previous circulars issued by SEBI in this regard ("SEBI Circulars") (hereinafter collectively referred to as the "Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and Secretarial Standards on General Meetings ("SSG-7") and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and as amended from time to time), Vedanta Limited (the "Company") is seeking approval from its Members through Postal Ballot to transact the hereinbelow mentioned business, as set forth in the Postal Ballot Notice dated January 31, 2025 only through remote e-voting process.

Sr. No.	Agenda of the Notice	Resolution
1.	To consider and approve the appointment of Mr. Rajarajaraman Gopalan (DIN: 01624555) as a Non-Executive Independent Director of the Company for a first term of 2 (two) years effective from February 05, 2025 to February 04, 2027	Special

Pursuant to the above Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice alongwith the Explanatory Statement ("Notice") electronically to those Members whose names appear in the Register of Members or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Friday, February 21, 2025 ("Cut-off Date") and whose e-mail address is registered with the Company / Ms. KFin Technologies Limited ("KFin") / Depositories / Depository Participant ("DPs") and the same has been completed on Monday, March 03, 2025.

The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e., Friday, February 21, 2025. Any person who is not a shareholder of the Company as on the cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purpose only.

The Company has engaged KFin to provide the services of e-voting to the Members. The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting	From 9:00 a.m. (IST) on Tuesday, March 04, 2025
End of remote e-voting	Until 5:00 p.m. (IST) on Wednesday, April 02, 2025

The e-voting facility shall be disabled by KFin immediately after 5:00 p.m. on Wednesday, April 02, 2025 and voting shall not be allowed thereafter.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Upendra C. Shukla, Practising Company Secretary (Membership No. FCS No. 2727, CP No. 1654) as Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner and he has communicated his willingness to be appointed for the said purpose.

Members who have not registered their email IDs are requested to register the same through their Depository Participant if the shares are held in electronic mode and by writing an email from the registered email id to the Company at compsec@vedantalimited.com or to the Company's Registrar & Transfer Agent, KFin at airward.zs@kfin.tech or by dispatching the physical documents to the below address, in case the shares are held in physical mode.

Members may note that the Notice will also be available on the Company's website at www.vedantalimited.com website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of KFin at <https://www.kfin.tech>.


The results will be announced within the time prescribed under law, i.e., on or before Friday, April 04, 2025. The Scrutinizer's Report alongwith the results shall be displayed on the Notice Board at the Registered Office of the Company at 1st Floor, C Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 and shall also be placed on the Company's website www.vedantalimited.com and on the website of KFin www.kfin.tech and communicated to the stock exchanges where the Company's shares are listed.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual for shareholders available at the download section of <https://www.kfin.tech>. In case of any queries / concern / grievances, you may contact Mr. Ganesh Chandra Patra, Deputy Vice President, KFin, Selenium, Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032, India, at email: airward.zs@kfin.tech or +91-800-305-001 (toll free).

For Vedanta Limited
 Prerna Haldwaniya
 Company Secretary & Compliance Officer
 ACS No. 28956

Place: New Delhi
 Date: March 04, 2025

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED
 CIN: U67190MH1993PLC073154
Head Office & Regd Office: 3rd Floor, 301-304, Chandravilas Co-op Premises Society Ltd., AML Centre 2, 8 Mahal Industrial Estate, Off. Mahakali Caves Road, Andheri-East, Mumbai - 400 093 Tel: 022 - 6624 2700
 Email: customercare@taurusmutualfund.com
 A copy of SAI, SIDs and KIMs of the Schemes of Taurus Mutual Fund along with application form may be obtained from Fund's website.
www.taurusmutualfund.com



TAURUS Mutual Fund

NOTICE ON ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF TAURUS ETHICAL FUND

Changes to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of Taurus Ethical Fund
 Investors/Unit holders are requested to take note that Taurus Investment Trust Company Limited ("the Trustee Company") has approved the following amendments to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of Taurus Ethical Fund ("the Scheme"). Further, these changes have been duly noted by SEBI via its email dated 27-02-2025. The changes shall be effective from 6th March 2025

Sr/No	Relevant section in Taurus Ethical SID	Present Clause	Revised Clause																						
1	Scheme Description	An Open-ended equity scheme with investment in stocks from BSE 500 Shariah Index universe	An Open-ended equity scheme following an ethical theme.																						
2	How will the scheme allocate its Assets?	Under normal circumstances, the Scheme's investments will be as under <table border="1" style="width: 100%;"> <tr> <th rowspan="2">Instruments (*)</th> <th colspan="2">Indicative allocations (% of total assets)</th> </tr> <tr> <th>Minimum</th> <th>Maximum</th> </tr> <tr> <td>Equity & Equity Related Instruments</td> <td>80%</td> <td>100%</td> </tr> <tr> <td>Cash & Cash equivalent</td> <td>0%</td> <td>20%</td> </tr> </table> (*) Surplus money/ investible funds available in this scheme at any time will be kept in Current Accounts with banks and will not be invested in any interest-bearing instruments. Normally, the funds will be fully invested in equities save for an amount to enable redemption of units, efficient management of the funds in relation to strategic objectives and other purposes which may be reasonably regarded as ancillary to the investment objective of the Scheme.	Instruments (*)	Indicative allocations (% of total assets)		Minimum	Maximum	Equity & Equity Related Instruments	80%	100%	Cash & Cash equivalent	0%	20%	Under normal circumstances, the Scheme's investments will be as under <table border="1" style="width: 100%;"> <tr> <th rowspan="2">Instruments (*)</th> <th colspan="2">Indicative allocations (% of total assets)</th> </tr> <tr> <th>Minimum</th> <th>Maximum</th> </tr> <tr> <td>Equity & Equity Related Instruments</td> <td>80%</td> <td>100%</td> </tr> <tr> <td>Cash & Cash equivalent</td> <td>0%</td> <td>20%</td> </tr> </table> Normally, the funds will be fully invested in equities save for an amount to enable redemption of units, efficient management of the funds in relation to strategic objectives and other purposes which may be reasonably regarded as ancillary to the investment objective of the Scheme.	Instruments (*)	Indicative allocations (% of total assets)		Minimum	Maximum	Equity & Equity Related Instruments	80%	100%	Cash & Cash equivalent	0%	20%
Instruments (*)	Indicative allocations (% of total assets)																								
	Minimum	Maximum																							
Equity & Equity Related Instruments	80%	100%																							
Cash & Cash equivalent	0%	20%																							
Instruments (*)	Indicative allocations (% of total assets)																								
	Minimum	Maximum																							
Equity & Equity Related Instruments	80%	100%																							
Cash & Cash equivalent	0%	20%																							
3	What are the Investment Strategies?	The corpus of the Scheme will be invested in the companies which are based on the principles of Shariah whereby it does not permit to acquire the shares of Companies providing financial services on interest like conventional banks, insurance companies or the companies involved in some other business not approved by Shariah, such as companies manufacturing, selling or offering liquor, meat, or involved in gambling, night club activities, pornography etc. The Fund Manager and his team will identify the stocks for investment from the stock universe available from BSE 500 Shariah Index which is the benchmark index for this scheme. TAMCO may appoint Shariah Advisor who shall provide the list of securities which are in compliance with Shariah principles (Shariah Compliant Universe). The scheme will invest only in securities which are part of Shariah Compliant Universe. In case of change of Shariah Compliance status of any company post investment by the scheme, the fund manager will exit from the scrip within the time limit permitted by the Shariah advisor. This may restrict the ability of scheme to sell such securities at a desired price.	The corpus of the Scheme will be invested in the shares of companies meeting an ethical set of principles including Shariah, Jainism and other ethical principles. The Fund Management team will identify such scrips based on the applicable ethical screening criteria. Such companies will also undergo a financial evaluation to ensure their financial soundness and carry lower liquidity risk. Further, investment strategy will also look the sector weightage, corporate governance, regulatory, risk and future prospects. TAMCO may also seek guidance from identified ethical advisors who shall provide the list of securities which are in compliance with Shariah/Jainism/other ethical principles. In case of change of compliance status of any company, post investment by the scheme, the fund manager will exit from the scrips within the prescribed time limit. Shariah Principles: Shariah has unique approach is that financial transactions are fair & equitable, financial returns are correlated with the level of risk, efforts and responsibility and prohibits interest, excessive uncertainty / speculation, gambling and harmful businesses. To follow such principles while investing the sector and industry will be excluded are Alcohol, gambling, tobacco, vulgar entertainment, animation content provider, exhibition of films, media-broadcasting, media-content, production & distribution of films, mainstream/conventional financial services, non-halal food and beverages, narcotics substance or anything largely harmful to society. Jainism Principles: Jainism has a unique approach to economic development which is strongly centered on sincerity and integrity around Ahimsa and Karma, which encourages a light footprint in life, where consumption is to be simplified and minimized. To follow such principle while investing the sector & industry will be excluded are Meat/Animal Products, Alcohol & Tobacco, Weapon and Gambling.																						
4	Risk Factors	Risk Associated with Shariah Compliance (applicable for Taurus Ethical Fund): Taurus Ethical Fund will invest only in securities which are part of Shariah Compliant Universe. Securities may from time to time be classified as non-Shariah compliant. The scheme will invest only in securities which are part of Shariah Compliant Universe. In case of change of Shariah Compliance status of any company post investment by the scheme, the fund manager will exit from the scrip within the time limit permitted by the Shariah advisor. This may restrict the ability of scheme to sell such securities at a desired price.	Risk Associated with Ethical Investing: Following the ethical principles will be an ongoing exercise and continue to evolve based on the experience gained by the Fund Management team. TAMCO may also seek guidance from identified ethical advisors for the interpretation of the principle. Taurus Mutual Fund shall interpret the same to the best of its knowledge and guidance. The scheme will only invest in securities which meet the ethical status of principle and fund management is required to review the various disclosures made by such companies and will also include due diligence as part of the research process before investment. The fund manager will exit from the securities if they fail to comply with the ethics principles. This may restrict the ability of schemes to sell at a desired price.																						
5	Risk Factors	Risk Associated with Unlisted Securities: Securities which are not quoted on the stock exchanges are inherently illiquid in nature and carry a larger liquidity risk in comparison with securities that are listed on the exchanges or offer other exit options to the investors, including put options. The AMC may choose to invest in unlisted domestic securities that offer attractive yields within the regulatory limit. This may however increase the risk of the portfolio. Additionally, the liquidity and valuation of the Scheme's investments due to its holdings of unlisted securities may be affected if they have to be sold prior to the target date of disinvestment.	The clause on Risk Associated with Unlisted Securities stands deleted as it is not applicable.																						
6	Ethical Investment Framework	There is no existing Ethical Investment Framework in SID	Ethical Investment Framework 1. Business Screening: In addition to the investment restrictions as per SEBI Regulations, the funds of Taurus Ethical Fund shall not be invested in the companies, investment trusts, unit trusts and other collective investment schemes that derive income from the following business activities: <ul style="list-style-type: none"> Alcohol Gambling Tobacco Vulgar entertainment Film exhibition Media broadcasting and content Film production and distribution The scheme will also exclude from its portfolio companies and schemes deriving income from the following businesses: <ul style="list-style-type: none"> Mainstream/conventional financial service providers Narcotic substances Meat, poultry and leather industries 2. Financial Screening: In line with BSE500 Shariah Index criteria, companies passing the business screening parameters will be further subjected to the following financial screening criteria: <ul style="list-style-type: none"> Interest-bearing borrowing and debt of the company should not exceed 25% of the company's total assets. Interest and interest-linked income of the company should not exceed 4% of the company's total income. Companies/investments already part of Taurus Ethical Fund portfolio but failing subsequently on the above-mentioned Business and Financial Screening Parameters will be removed from the portfolio within a stipulated timeframe. In situations where matters are not covered by the "Ethical Investment Framework" or when further clarification, refinement or adjustments are needed regarding the "ethical principles" of investing, the Fund Manager of the Taurus Ethical Fund may seek and rely on the guidance of the appointed advisor. However, the advisor will have no role in making or influencing investment decisions, which remain within the exclusive domain of the Fund Manager. Internal Norms for Investment Restrictions Fund has policy of Internal Norms for Investment Restrictions also within the overall limit prescribed by SEBI which is being reviewed from time to time, depending upon the market conditions. According to this policy, limits on exposure to sectors, industries, companies etc. will be fixed to avoid concentration of portfolio in particular sectors so as to ensure appropriate diversification/security for the Fund. The purpose of this policy will be to make investments in the full spectrum of permitted investments in order to achieve the investment objective of the scheme. Internal risk parameters for limiting exposure to a particular scrip or sector may be prescribed from time to time to respond to the dynamic market conditions and market opportunities.																						

The above changes will form part of Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of Taurus Ethical Fund. All other terms and conditions of the aforementioned Schemes shall remain unchanged.

For Taurus Asset Management Company Ltd.
 (Investment Manager for Taurus Mutual Fund)
 Sd/
 Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



HDFC Asset Management Company Limited
 CIN: L65991MH1999PLC123027



MUTUAL FUNDS Sahi Hai

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6787 / 1800-419-7676 e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE
 NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the following distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of HDFC Banking & Financial Services Fund, HDFC ELSS Tax saver and HDFC Housing Opportunities Fund ("the Schemes") and fixed Thursday, March 06, 2025 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same:

Name of the Scheme / Plan(s) / Option(s)	Amount of Distribution (₹ per unit)†	Net Asset Value ("NAV") as on February 28, 2025 (₹ per unit)	Face Value (₹ per unit)
HDFC Banking & Financial Services Fund - Regular Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	1.00	13.710	
HDFC Banking & Financial Services Fund - Direct Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)		14.526	
HDFC ELSS Tax saver - Regular Plan - IDCW Option	7.00	72.515	10.00
HDFC ELSS Tax saver - Direct Plan - IDCW Option		95.578	
HDFC Housing Opportunities Fund - Regular Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	1.25	14.756	
HDFC Housing Opportunities Fund - Direct Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)		16.128	

† Amount of distribution per unit will be the lower of that mentioned above or the available distributable surplus (rounded down to a multiple of five at the third decimal) as on the Record Date.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Schemes would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Schemes on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Schemes, on the Record date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), of HDFC Banking & Financial Services Fund and HDFC Housing Opportunities Fund, the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the applicable NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

As mandated under SEBI (Mutual Funds) Regulations and Master circular for Mutual Funds dated June 27, 2024, for redemptions and IDCW declared, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments, only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder's bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited
 (Investment Manager to HDFC Mutual Fund)
 Sd/
 Authorized Signatory

Place: Mumbai
 Date: March 03, 2025

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



NMDC Limited
 (A Govt. of India Enterprise)
 "Khanji Bhawan" 10-3-311/A, Castle Hill, Masab Tank, Hyderabad-500028. CIN: L13100DL1950D001674
 Email: kvprakash@nmdc.co.in; jyankatesan@nmdc.co.in

OPEN TENDER NOTICE (E-PROCUREMENT MODE ONLY)
 Tender No: NMDC/HD/HH/PURCH/2024/257440, Dtd. 04.03.2025
 (MSTC REF: NMDC/Head Office/Materials Management/26/24-25/ET/809)
 Bidders are invited for following items from reputed manufacturers directly or through their dealers/authorized agents through MSTC portal website <https://www.mstc.com/mstc/procurement>

Description	Qty. (No.)	Pre Bid Meeting is scheduled on	Display of Tender Documents Period	Last date for submission of offer	Earnest Money Deposit
Supply and Supervision of 1 & 1/2 C of 55 tons. Front End Loader bucket capacity along with Cost cap for 06 years or 18000 hours whichever is earlier	05	11.03.2025 At 11.00 AM	17.03.2025 To 07.04.2025	07.04.2025 By 02.30 PM	Rs. 25,00,000/-

Prospective bidders may visit our website: www.nmdc.co.in, CPP Portal <https://e-procurement.gov.in>; mstc.com/mstc/procurement and may download the tender documents. Any correspondence to the above tender notice will be uploaded on our website and MSTC e-portal only.
 GM (Materials)

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

